

Date: 31st August, 2020

To, BSE Limited Bombay Stock Exchange, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Subject: Newspaper Advertisement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020.

(Scrip Code: 522091)

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the extract copies of newspaper advertisement clippings of unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020 published in Active Times & Mumbai Lakshadeep Regional Daily, on 30th August, 2020.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of directors of United Van Der Horst Limited

Kalpash Shah

Chief Financial Officer





CIN No.: L99999MH1987PLC044151

SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

CIN: L15141MH1982PLC267176 Regd Off: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumba

				(Rs. In Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2020	Year ended (31.03.2020)	Quarter ended 30.06.2019
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	16.00	82.43	24.14
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10.53	31.52	14.48
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.53	31.52	14.48
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.53	31.52	14.48
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10.53	31.52	14.48
6	Equity Share Capital	29.26	29.26	29.26
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	58.49	58.49	26.97
8	Earnings Per Share (of Rs. 10- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic (b) Diluted	3.60 3.60	10.77 10.77	4.95 4.95

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the

For Sagar Soya Products Ltd

Mr. Arun Kumar Sharma Director | DIN : 00369461

PUBLIC NOTICE

Shri JYOTI @ JYOTIKUMAR GIRDHAR THAKUR, a Joint Member of the TL-2. DAHLIA CHS Ltd., Tropical Lagoon, Anandnagar, Kavesar, Ghodbundar Road Thane (W)-400615 and holding flat/ tenement No. 2604 in the building of the society died on 2nd May 2020 at Mumbai without making any nomination. The society hereb invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objector to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capita property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 12 AM to 2 PM from the date of sublication of the notice till the date of expiry of its period.

Date: 30th August 2020

For and on behalf o The TL-2, DAHLIA Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary

Karnataka CM BS Yediyurappa to flag off first RORO train from Bengaluru to Solapur on Sunday



Bengaluru: maiden 'Roll On Roll (RORO) train between Bengaluru and Solapur in Maharashtra consisting of open flat wagon on which trucks with goods are loaded will start from Sunday, the South Western Railway said in a statement. In a statement, the SWR said Karnataka Minister BSYediyurappa will flag

off the RORO train from Nelamagala station on the city outskirts at 9.15 am on Sunday. He will be accompanied by Union Minister of State for Railways Suresh Angadi, State Revenue Minister R Ashoka and senior Railway officials.

The SWR said, "The driver and cleaner of the lorries sit in their vehicles. They dropped at a particular point from which they drive off."

The train will take 17 hours to reach its final destination which is at a distance of about 682 kms. As many as 42 trucks with goods can be carried at time in this train. The train will run via Dharmavaram, Guntakal, Raichur and Wadi to reach Bale near Solapur in Maharashtra. According to SWR,

reduces accidents on the road, improves safety, saves fuel, and foreign exchange. It ensures faster transport of essential goods, perishables, food items and smaller cargo, it said. While it facilitates large-scale movement of goods and reduces pollution, the cost of transport is lesser than transport by road.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our client MR. VIBHUTI VIJAY BANE, residing at 901, Giriraj Krishna Tower, Sector-19, Kharghar, Navi Mumbai, is the lawful owner of FLAT NO. 41, 4TH FLOOR, ROSE CO. OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., SITUATED AT JAN KALYAN NAGAR, OFF. MARVE ROAD, MALAD (W), MUMBAI - 400 095, (hereinafter referred to as the said flat).

This is to further inform to the public at large that the said flat was standing jointly in the name of our client and his father MR. VIJAY GOPALRAO BANE. This is to further inform to the public at large that MR. VIJAY GOPALRAO BANE has expired on 09.09.2015 at Mumbai and after the demise of MR. VIJAY GOPALRO BANE the said flat is standing in the sole name of our client. Presently the share certificate in respect of the said flat is also standing in the sole name of our client and our client is in actual use and occupation of the same and our client has legal right to sale and/or dispose off the same. This is to further inform to the public at large that our client is now intend to sale the said flat to any intending purchaser/s for lawful consideration.

This is therefore to inform to the public at large that any person/s having any right, title, interest and/or claim to the said flat by way of inheritance, sale, mortgage, charge, gift, lease, easement, use, trust, possession, lien, or otherwise however, is hereby required to make the same known to the undersigned with relevant documents at their office address given herein below, within a period of 15 days from the date of publication hereof, otherwise the sale will be completed without reference to such claims and the same, if any, shall be considered as

> Sd/-MRS. VANDANA N. DALVI MR. SURESH N. KAMBLE Advocates High Court & Notaries, Off. No. 12, Prabhat Centre, Sector-1A, C.B.D. Belapur, Navi Mumbai 400614. Phone No. 02227570699

BLUE PEARL TEXSPIN LIMITED Regd Off: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai -400 009, Maharashtra CIN: L36104MH1992PLC069447 | Tel: 022 32997884 Fax: 23487884

Email: bluepearltexspin@gmail.com | Website: www.bluepearltexspin.com

U	Un-audited Financial Results for the Quarter ended 30.06.2020 (Rs. In Lakhs)							
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2020	Year ended (31.03.2020) (Year to date Figures /Previous Year ending)	Quarter ended 30.06.2019				
		Un-Audited	Audited	Un-Audited				
1	Total Income from Operations	3.33	23.22	12.34				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.4	0.13	1.11				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.4	0.13	1.11				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.4	0.13	1.11				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.4	0.13	1.11				
6	Equity Share Capital	25.60	25.60	25.60				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-34.37	-34.37	-34.48				
8	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -							
	(a) Basic (b) Diluted	0.16 0.16	0,04 0,04	0.43 0.43				
Not	e: The above is an extract of the detailed format of	Quarterly/An	nual Financial Res	ults filed with				

he Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites o the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

Date: 29/08/2020 Mr. Arun Sharma Director | DIN: 00369461

Lodha Group launches Casa Greenwood

Residences with decks and private

gardens at Amara in Thane

"A never-before-seen dream deal to enable the customers to start

Amara

or outside

up to INR

depending

on the unit

purchased,

possession

home This

would ease

the burden

of managing

concurrent

and as well

as rent for

the home

buyer and

opportunity

expenses

on

also

him

the

their

EMI

offer

the

of

30,000/

month,

time

in

GENERIC PHARMASEC LIMITED (Formerly Known As Adi Rasayan Limited) Profilerly Niowin As Aur Rasayari Limited)
Premises Co-op Soc. Lido Gundecha Industria
Premises Co-op Soc. Lido Akurii Road Kandivali
(E) Mum-400101 Phone No. 86555 50242
Email Id: compliance@genpharmasec.com
Website: www.genpharmasec.com
CIN: L24231MH1992PLC323914

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 07th September, 2020, inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results along with Limited Review Report for the Quarter ended on June 30, 2020. The said Notice may be accessed on the Company's website at http://www.genpharmasec.com and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com

Further, as communicated earlier, Pursuant to 'Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Designated Person(s)" of the Company and the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended from time to time the trading window of the Company has been closed for all Designated Persons and their immediate relative(s) from July 01, 2020 till the end of 48 hours after the results are made public.

(Formerly Known as Adi Rasayan Limited Mr. Dollar Azad Chheda Director DIN: 08490484

GOOD VALUE IRRIGATION LTD

Registered Address: Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai -400020 CIN: L74999MH1993LC074167 Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter Ending on 30/06/2020

Sr. No.	Particulars	Quarter ended on 30/06/2020 (Un-audited)	Quarter ended on 31/03/2020 (Audited)	Quarter ended on 30/06/2019 (Un-audited)	Year ended on 31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	0.00	0.03	0.00	0.03
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-0.53	-0.65	-8.42	-6.61
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	-0.53	-0.65	-8.42	-6.61
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-0.53	-0.65	-8.42	-6.61
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-0.53	-0.65	-8.42	-6.61
6	Equity paid up Share Capital	1736.63	1736.63	1736.63	1736.63
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) for continuing and discontinued operations : Basic and Diluted	0	0	0.05	0.04

- The Above is an extract of the details of format quarterly un-audited Financial results filed with BSE under Regulation 33of th SEBI(LODR) Regulations, 2015
- The full format of the Quarterly Un-audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange and th listed entity. (www.bseindia.com) For Good Value Irrigation Ltd

Sandip Pawar

Place: Mumbai

Mukta Agriculture Limited 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers wood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058

CIN: L01403MH2011PLC221387 Tel.:26778155/26790471 | Fax: 26781187 Email: mukta.agriculture@gmail.com Website: www.mukta-agriculture.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that, the Board Meeting of M/s. Mukta Agriculture Limited is scheduled to be held on 5th September, 2020 i.e. Saturday at 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W Mumbai-400058 to consider, approve and take on record the Un-audited financial results for the

natter with the permission of the Chair. The said Notice is also available on the website of www.bseindia.com

quarter ended 30th June, 2020 and any other

For Mukta Agriculture Limited Mohit Khadaria Date: : 30.08.2020 Managing Director DIN: 05142395

> Read Active **Times**

Dhenu Buildcon Infra Limited

Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058

CIN-L10100MH1909PLC000300

Tel.: 7977599535

Email: dhenubuildcon@gmail.com

Website: www.dhenubuildconinfra.com

ursuant to Regulation 29 of the SEBI (Listing obligation & Disclosure Requirements) degulations, 2015, Notice is hereby giver nat the Board Meeting of M/s. **Dhenu**

Buildcon Infra Limited is scheduled to b Held on Friday, 04th September, 2020, at 4:00 p.m. at the registered office of the Company at Office No. 4 Building No. 4,

Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West) Mumbai- 400 058 to consider, approve an take on record the Un-audited Financia Results for the Quarter ended 30th June, 202

and any other matter with permission of the

chair. The said notice is also available or the website of Company a www.dhenubuildconinfra.com and also or the website of Stock Exchange ar

www.bseindia.com .

For Dhenu Buildcon Infra Limite

Vikash Maharish

Director & CFC

DIN: 07073642

Date: 29.08.2020

UNITED VAN DER HORST LIMITED CIN: L99999MH1987PLC044151

Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Mumbai - 410 208 phone: 022-27412728 (10 Lines) Fax: +91 22 27412725 / 27410308

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS **FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020**

Email: Info@uvdhl.com Website: www.uvdhl.com

Year to date igures/Previous Year ending 31.03.2020 Quarter Corresponding 3 months ended in ending/Current No **Particulars** the previous yea 30.06.2019 Total Income from Operations 155.79 197.24 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 6.52 42.53 Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items) (2.51)6.52 42.53 Net Profit /(Loss) for the period after Tax, (after 9.49 1.50 46.84 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax) 47.03 **Equity Share Capital** 399.49 Reserves (Excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Equity Share (of Rs.10/- each) (for continued and discontinued operations)

Note: a)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange(S) website www.bseindia.com and on the company website www.uvdhl.com

For and on behalf of the Board of Directors of United Van Der Horst Limited

Jagmeet Singh Sabharwal Chairman & Managing Director DIN: 00270607

Date: 29th August, 2020

Name of Work

4 Bid Opening Time

(b) Diluted

PRINCIPAL GUJARAT RESEARCH SOCIETY'S HANSRAJ JIVANDAS COLLEGE OF EDUCATION, KHAR(W), MUMBAI, KHAR(W), MUMBA INVITATION FOR TENDERS DETAILED TENDER NOTICE TO CONTRACTOR

Civil Renovation work of Main Building Gujarat Research Society's Hansraj Jivandas College of Education, Khar (W)

ı								
	1.0 Online percentage rate tenders in 'B-1' Form are invited by the Principal GUJARAT RESEARCH SOCIETY'S HANSRAJ JIVANDAS COLLEGE OF EDUCATION, KHAR(W), MUMBAI for the following work from Contractors registered in appropriate class of the Public Works Department of Maharashtra State. The name of work, estimated cost, earnest money, security deposit, time limit for completion etc. are as under. Tender Has Published On website — mahatenders.gov.in							
		ir. Io.	Name of work	Estimated Cost	Earnest Money	TENDER FEES		Time limit in Tender (Calendar months)

			(Rupees)	(Rupees)			
	Civil Renovation work of M 1. Gujarat Research SOCIETY'S Hansraj College Of Education Mumbai. Khar(W) Mumbai		88,00,000/-	88,000/-	1120 /-	IV A and above	6 Calender Months including monsoon.
1.	Download Period of bid documents / sale start and end dates.			Dt.28.08.2020 at 10.00 am. to Dt.11.09.2020 at 17.00 pm.			
2	Period of Bid Submission / Bid submission start and end date			Dt. 28.08.2020 at 10.00 am. to Dt. 11.09.2020 at 17.00 pm.			
3	Date and place for submission of Earnest Money and Tender Fee in form of e- payment getway online.Receipt ,Affidivit and Bid submission on time Two day Technical document Hard copy submitted to original in Sealed Envelope.			RESEARCH SOCIE	10.30 am. in the TY'S HANSRAJ JIVAN R(W), MUMBAI, KHARI	NDAS COLLEGE OF	

GUJARAT RESEARCH SOCIETY'S HANSRAI JIVANDAS COLLEGE OF EDUCATION KHAR(W), MUMBA

PILLAR INVESTMENT

COMPANY LIMITED Regd Office : Flat No. 1401 14th Floor, Dhukka Chambers, Premises CSL, Off. Poddar Road Malad East Mumbai -400097 CIN: L65993MH1982PLC331330

Email Id: pillarinvestment9@gmail.com Website: www.pillarinvestments.in NOTICE OF BOARD MEETING

rsuant to Regulation 29 read with Regulatio 47 of the Securities and Exchange Board of

India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations). Notice is hereby given that a eeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday September 05, 2020, inter alia, to conside and approve the Un-audited Financia Results along with Limited Review Report for the Quarter ended on June 30, 2020. The said Notice may be accessed on th

Company's website at http://www.pillarinvestments.in and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.msei.in/. Further, as communicated earlier, Pursuant to

"Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Designated Person(s)" of the Company and the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended from time to time the trading window of the Company has been closed for all Designated Persons and their immediate relative(s) from July 01, 2020 till 48 hours from declaration of financial results For Pillar Investment Company Limited

Rashesh Mehta

Managing Director Place: Mumbai DIN:- 08097197 living the Amara life now, with no rent till possession" Mumbai, August 29, 2020: rental expenses

Lodha Group, India's largest real estate developer, announces its premium lifestyle project - Casa Greenwood in Amara at Thane. Understanding the changing consumer needs for safe open spaces, homes in Casa Greenwood will feature facilities like decks and private gardens, bigger houses, and proximity to the 2-acre forestland developed inside the community. The availability of more green and open spaces further accentuate the rising affinity for a healthy living. Starting at a price point of 1.08cr, every Casa Greenwood homebuyer will enjoy the comfort of living in an ecosystem with ease of access to

all the essential daily services. The gated community at Amara offers high quality facilities management that ensures the resident's comfort and safety; and an enriching lifestyle with world-class amenities, retail shops and medical facilities within the development. This development of Lodha is also recognized for its higher air quality index and clean, green environment.

Casa Greenwood homebuyers can avail Lodha's dream deal. which addresses the difficulties of buying an under-construction property. Along with a reduction in the booking amount and only 50% of stamp duty fee, the brand will reimburse the buyers'

> **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that Mr. Yugulkishor Ramadhar Mishra was the owner of Flat

remises bearing Flat No. 203, Second Floor, II Wing, Queens Tulip C.H.S. Ltd. Tulip II, Queen Park, Opp. Sal Petrol Pump Mira Bhayandar Road, Mira Road (E), Dist Thane - 401107, and has purchased the same in the year 2006. In the meantime said Mr. Yugulkishor Ramadhar Mishra died or 07/05/2013. Thereafter our client Smt Salhantidevi Yugulkishor Mishra being the immediate legal heir (Wife) of the deceased is claiming the right, title, interest & share: pertaining to the said Flat of the decease member in her name. Therefore person/ having any claims or objection for transfer of above shares, rights, title & interest should report / inform us along with proper and valid documents at our below mentioned address within 14 days of the publication o the said public notice, however no claims o objections of whatsoever nature thereafter will be entertained.

Mandar Associates Advocates, (Law Firm Reg. No. I 21227) B -14, Shanti Shopping Center, Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane 401 107. Date: 30.08.2020 Place: Mira Road

Casa Greenwood at a Glance

- Located on Kolshet road, nestled in Amara
- 30+ acres of open & amp; green spaces
- 2 acre private forest; 1000s of trees
- 2 BHK with one deck & amp; 2BHK with two decks
- Residences with private gardens
- Integrated Township
- 40+ world class amenities: Club House
 - International standard football ground
 - **Multiple sports courts**
 - **Medical facilities**
- Retail boulevard, including cafes, supermarkets, salon
- Safety & amp; security
- Good connectivity
 - 2-min walk to Lodha Business District

start living in Amara immediately, rent free till the possession of their home. Commenting on the Casa

Greenwood launch, Prateek Bhattacharya, President, Middle Income & Affordable Housing, Lodha Group said, "Being a consumer-centric brand we have always adapted to the evolving consumer sentiments. The group has always looked at innovative solutions meeting consumer requirements and demands. In the last few months, we have all realised that availability

Mystic Electronics Limited 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058 CIN: L72300MH2011PLC221448
Tel.:26778155/26797750 Fax: 26781187 Email:electronics.mystic@gmail.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulatio 17 of the SEBI (Listing Obligation & Disclosure quirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that, the Board Meetin M/s. Mystic Electronics Limited is schedule be held on 5th September, 2020 i.e. Saturday at 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jeweller

Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W. Mumbai-400058 to consider, approve and tak on record the Un-audited financial results for the uarter ended 30th June, 2020 and any other natter with the permission of the Chair. The said Notice is also available on the website of the Company at www.mystic-electronics.com and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

Mohit Khadari Managing Director DIN: 05142395

of outdoor spaces are not just a luxury, rather a need. Hence, the residences at Casa Greenwood come with ample outdoor open spaces in the form of private gardens and decks, to enable the customers to enjoy the outdoors from the safety and comfort of their home. Furthermore, the dream deal offer aims to make home-buying more affordable, especially for Casa Greenwood home buyers."

Located in Kolshet Road, the project has wellestablished connectivity with a 5 minutes distance to the proposed Kapurbawdi metro station as well as close to Ghodbunder Road and Eastern Express Highway. Within a 2-min. walk, the buyers will also have accessibility to the upcoming commercial spaces in Lodha Business District. The business district will house over 25 F&B brands and 3 corporates buildings with 15k employees. The property also ensures peace and comfort along with good connectivity and accessibility.

The unique inherent open spaces with decks and an integrated neighbourhood, everything being available with a lucrative launch offer, is all that a current homebuyer will seek. Casa Greenwood is yet another development of the brand that can serve as a viable solution for consumers during these changing times.

इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लि

प्रमोद वामन गजे

पूर्णवेळ संचालव

अहमदनगर येथे शूक्रवारी सकाळी ५४६ जणांची कोरोनावर मात

यंत्रणेने दिली आहे.शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात समावेश आहे.

अहमदनगर, दि.२९ (हिंदुरथान सम आलेल्या रूग्णांमध्ये नगर शडरातील २१९ ाचार) :- अहमदनगर जिल्ह्यात शूक्रवारी जणांसह संगमनेर ०९, राहाता ३०, पाथर्डी २५, सकाळी ५४६ खग्णांनी कोरोनावर मात केली नगर ग्रा.४४, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट ९२, असून या सर्वांना सकाळी हॉस्पिटल मधीून नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर २५, अकोले डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत ०८, राहुरी ४०, शेवगाव १३, कोपरगाव ३०, नगर जिल्ह्यात १६७५७ जण कोरोनामुक्त जामखेड २१, कर्जत ०८, मिलिटरी हॉरपीटल झाले आहेत,अशी माहिती जिल्हा आरोग्य ०३ व इतर जिल्हा ०२ अशा रूग्णांचा

	RINCIPAL GUJARAT RESEARCH SOCIETY'S HANSRAJ JIVANDAS COLLEGE OF EDUCATION, KHAR(W), MUMBAI, KHAR(W), MUMBA INVITATION FOR TENDERS
ı	DETAILED TENDER NOTICE TO CONTRACTOR
- 1	

Civil Renovation work of Main Building Gujarat Research Society's Hansraj Jivandas College of Education, Khar (W

.0 Online percentage rate tenders in 'B-1' Form are invited by the **Principal GUJARAT RESEARCH SOCIETY'S HANSRAJ JIVANDAS**COLLEGE OF EDUCATION, KHAR(W), MUMBAI for the following work from Contractors registered in appropriate class of the Public Works

	Department of Manarashtra State. The name of work, estimated cost, earnest money, security deposit, time limit for completion etc. are as							
unde	under.Tender Has Published On website – mahatenders.gov.in							
	Sr.	Name of work	Estimated	Earnest	TENDER FEES	Class of	Time limit in Tender	
	No.		Cost	Money		Contractor	(Calendar months)	
			(Rupees)	(Rupees)			l ' l	
		Civil Renovation work of Main Building		88.000/-	1120 /-			
		Guiarat Research SOCIETY'S	88.00.000/-	,		IV A	6	
		Hansraj College Of Education, Khar (W),				and above	Calender Months	
		Mumbai.					including monsoon.	
		Khar(W) Mumbai						
1	Downl	load Period of bid documents / sale start			Dt.28.08.2020 at 1	10.00 am. to		
1.	and er	nd dates.			Dt.11.09.2020 at 17.00 pm.			
,	Period	of Bid Submission / Bid submission start and			Dt.28.08.2020 at 10.00 am. to			
-	end da	ate			Dt.11.09.2020 at 17.00 pm.			
	Date a	and place for submission of Earnest Money and	Tender Fee in	form of e-	Dt.28.08.2020 at 10.30 am. in the office of GUJRAT			
3	payme	ent getway online.Receipt ,Affidivit and Bid sub	mission on tim	e Two day	RESEARCH SOCIETY'S HANSRAJ JIVANDAS COLLEGE OF			
	Technical document Hard copy submitted to			EDUCATION, KHAR(W), MUMBAI, KHAR(W), MUMBAI.				
	origina	al in Sealed Envelope.			· ·			
	-	•					l l	
4	4 Bid Opening Time				Dt.12.09.2020 at 1	L1.30 Onwards		
_	Principal							

GUJARAT RESEARCH SOCIETY'S HANSRAJ JIVANDAS COLLEGE OF EDUCATION KHAR(W), MUME

PUBLIC NOTICE

Shri JYOTI @ JYOTIKUMAR GIRDHAR THAKUR, a Joint Member of the TL-2.

DAHLIA CHS Ltd., Tropical Lagoon, Anandnagar, Kavesar, Ghodbundar Road

Thane (W)-400615 and holding flat/ tenement No. 2604 in the building of the societ died on 2nd May 2020 at Mumbai without making any nomination. The society hereb

nvites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objector

to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital

property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with

copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objection

or transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the

society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the

society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the

capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the

society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and

interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with

in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye

laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office o

the society/with the secretary of the society between 12 AM to 2 PM from the date of

मनिष कमर्शियल सेटर, २१६ए, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००२५.

दर.:०२२-२४९२१९८६

बँकेकडे तारण स्थावर मालमत्तेची विक्री

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अन्वये

नियम ८(६) च्या तरतुदीअंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) ॲन्वर

विसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की. प्रतिभ

धनकोंकडे तारण असलेल्या खाली नमुद स्थावर मालमत्तेचा इंडियन बँक, प्रतिभूत धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वा

मात्मक/वास्तविक/सांकेतिक ताबा घेण्यात आला असून दिनांक २१.०९.२०२० रोजी जसे आहे जेथे आहे

मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, ए विंग, आकाश अपार्टमेंट को-ऑप. हौिसंग सोसायर्ट

कर्जदाराचे नाव: श्री. नदीम अली सुलेह (कर्जदार), फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, पेन्ट हाऊस, बैतुलनास

प्रतिभूत ऋणाची रक्कम: रु.२१,४२,१६२/- तसेच १८.०२.२०१७ पासून मोजलेले व्याज आणि पुढीत

. शाखा पत्ता व संपर्क क्र.: दी पावलीन सिस्टर्स बॉम्बे सोसायटी, १४३, वॉटर फिल्ड रोड, वांद्रे (प.)

विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार मे. सी१ इंडिया प्रा.लि., कोरत

क्लासिक कमर्शियल सोसायटी लिमिटेड, युनिट क्र.६०३, ६वा मजला, आंबेडकर गार्डनजवळ, आयसीआयसीआय बँकेच्या मागे, २०वा रस्ता, चेंबूर, मुंबई-४०००७४, महाराष्ट्र यांच्या https://www.bankeauctions.com

वेबसाईटला भेट द्या, संपर्क तपशील श्री. जय सिंग, मोबा.:०७७३८८६६३२६, दूर.क्र.:+९१-२२-६६८०५६००

नेलः jay.singh@c1india.com आणि श्री. हरीस, मोबा.:०९५९४५९७६५६, मेल

hareesh.gowda@c1india.com सविस्तर नियम व अटीकरिता कृपया संपर्क थ्री. विनय सिंग, शाखा

ोर्टलबाबत स्पष्टीकरणाकरिता कृपया संपर्क हेल्पलाईन क्र.:१८००१०२५०२६ व ०११-४११०६१३

टिप: वर नमूद तारीख व इतर तपशिलावर सदर विक्री घेण्याबाबत उपरोक्त सदर कर्जाचे कर्जदार/जामिनदार,

मत्तेचे सविस्तर तपशील व लिलावाच्या नियम व अटीकरिता कृपया संपर्क https://ibapi.in आणि सदर

क्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट

For and on behalf of

सही/-, प्राधिकृत अधिकार्र

इंडियन बँक (पुर्वीची अलाहाबाद बँक)

आणि पैसे सतरा फक्त)

मागणी सूचना दिनांक

The TL-2, DAHLIA Co-op. Housing Society Ltd.

ALLAHABAD

Indian Bank

publication of the notice till the date of expiry of its period.

Place: THANE

Date: 30th August 2020

इंडियन बैक

🛕 इलाहाबाद

थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

शादी महल रोड, अमृत नगर, मुंब्रा, ठाणे-४००६१२.

लि., विरार (प.), पालघर-४०१४०४.

आरक्षित मुल्य: रु.१४.३६ लाख

मुंबई-४०००५०. दूर.:०२२-२६४३९३४०.

वेनय सिंग–९८९७८×१×५९. शाखा प्रमख

इसारा रक्कमः रु.१.४३ लाख

खर्च समाविष्ट.

प्रमुख-९८९७८४१४५९.

दिनांक : २८.०८.२०२०

तसे आहे जे आहे या तत्त्वावर खालीलप्रमाणे वसुलीकरिता विक्री केली जाईल.

जामिनदार/तारणकर्त्यांचे नावः श्री. नदीम अली सुलेह (कर्जदार व तारणकर्ता)



जेनेरीक फार्मासेक लिमिटेड (पर्वीची आदी रसायन लिमिटेड)

सीआयएन: एल२४२३१एमएच१९९२पीएलसी३२३९१ कार्यालय क्र.१०४ व १०५, १ला मजला, गुंडेचा इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सो. लि., आकुर्ली रोड कांदिवली (पु.), मुंबई-४००१०१. दूर.: ८६५५५५०२४२ वेबसाईटः www.genpharmasec.com ई-मेलः compliance@genpharmasec.com

बोर्ड मिटींगची सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटर -रेम्यलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी . पिलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, ७ सप्टेंबर २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होण

सदर स्चना कंपनीच्या http:/ www.genpharmasec.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.con वेबसाईटवर उपलब्ध आहे

यापुढे, पुर्वी कळविल्यानुसार, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे पदसिद्ध व्यक्तींद्वारे नियमन, पर्यवेक्षण व अहवात यापाराचे सांकेतांकानुसार कंपनीची व्यापार खिडकी सर गदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईव यांच्याकरिता १ जुलै, २०२० पासून जनतेकडे निष्कष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

जेनेरीक फार्मासेक लिमिटेडकरिता

श्री. डॉलर आझाद छेडा दिनांक: २९.०८.२०२०

ठिकाण: मुंबई डीआग्रामः १८४९०४८)

PUBLIC NOTICE

मोठया प्रमाणात लोकांना हे सुचित केले गेले आहे की आमचा क्लायंट त्या सर्व तुकड्यांचा किंवा पार्सल आणि सोडण्याचे व ग्राउंडचे (आता रिडिम्ड) जमीन (एल.टी.ए) किंवा त्यामध्ये उभ्या ग्राउंड व एक मजली इमारत / रचना ज्यावर "रोझ व्हिला" म्हणून ओळखले जाते, ज्यात ग्राउंड मजला आणि पहिल्या मजल्यावरील आहेत (जमीन व त्यामध्ये उभ्या इमारतींचे एकत्रितपणे उल्लेख आहे 'द प्रॉपर्टी') असून ती नवाब टॅंक रोड व नुजावर पाखाडी रोड येथे, मुंबई शहर व नोंदणी उपजिल्हा मध्ये २२६ चौरस यार्ड म्हणजे 188.96 चौरस मीटर किंवा त्याखालील नवीन क्रमांक 11654 आणि 1418 अंतर्गत भूसंपादनाच्या जिल्हाधिकारी यांच्या पुस्तकात नोंदलेले, मझगाव विभागातील नवीन सर्वेक्षण क्रमांक १ / 34००-२-34०० आणि कॅडस्ट्रल सर्वेक्षण क्रमांक 199 आणि "ई" प्रभाग क्रमांक 6881 (१-२--३), 5463 अंतर्गत नगरपालिका दर व कराचे मूल्यांकन करणारे व जिल्हाधिका यांद्वारे मूल्यमापन केले गेले. पथ क्रमांक 8 आणि 8-ए, नवाब टॅंक स्ट्रीट, पत्रक क्रमांक २७४, नोंदणी क्रमांक १९१, पृष्ठ क्रमांक 64, डॉकयार्ड, मुंबई - 400 010, कायद्यानुसार नोंदणीकृत इन्स्ट्रुमेंटद्वारे खरेदी करण्याचा विचार करीत आहे.

द प्रॉपर्टीची मालकी एक भागीदारी संस्था म्हणजे 'मी/स. ग्रँड पॉपर्टीएस'च्या आहेत. ही भागीदारी फर्म भारतीय भागीदारी अधिनियम, 1932 च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत आहे. आजपर्यंत, 1) श्री मोहम्मद कलीम शेख; आणि 2) सौ. रेहाना कलीम शेख या भागीदारी संस्थेच्या भागीदार आहे. वर्तमान मालमत्तेच्या विद्यमान मालकांनी म्हणजे 'मी/स ग्रँड पॉपर्टीएस आमच्या क्लायंटला याची सूचना दिली आहे की यापूर्वी 1974 मध्ये "रोझ व्हिला"म्हणून ओळखल्या जाणार्या वरील इमारतीतील त्यांच्या संबंधित सदनिकांच्या संदर्भात सहा वेगवेगळ्या व्यक्तींनी मासिक भाडेकरु अधिकार आत्मसमर्पण केले होते. श्री. एम.एच. बेग, तत्कालीन मालमत्तेचे तत्कालीन मालक असल्याने या संदर्भात स्वतंत्र लेखन केले. या नोटिसच्या प्रकाशनाच्या तारखेपासून 7 दिवसांच्या गलावधीत आमच्या क्लायंटच्या नावे दिलेल्या मालमत्तेची पूर्ण विक्री झाल्यास त्यास सर्व सदस्यांना आमंत्रित केले जाते आणि त्यांचे हक्क आणि हरकती, काही असल्यास सादर करण्यास सांगितले जाते. असे दावे व हरकती खाली दिलेल्या पत्त्यावर सबमिट

"जैद एस. अन्सारी आणि असोसिएट्स, हिल पार्क, ए -१ टॉवर, तळ मजला, अग्रवाल औद्योगिक वसाहतीजवळ कॅप्टन सामंत

केल्या जाऊ शकतातः

मार्ग, जोगेश्वरी (वेस्ट), मुंबई - 400 102 ' प्तार्वजनिक सदस्यांना यापुढे अधिसूचित आणि नूर्वसूचित केले गेले आहे की, अशा घटनांमध्ये अशा दावे व हरकती वरील नमूद केलेल्या पत्त्यावर यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या कडक मुदतीत सादर केल्या जात नाहीत, त्यास माफ केले जाईल असे मानले जाईल आणि आमचा क्लायंट नमूद केलेली मालमत्ता खरेदी ⁵रण्याच्या दिशेने पुढे जाईल आणि कायद्यानुसार किंव अन्यथा कोणत्याही व्यक्तीस या कारणास्तव कुठल्यार्ह बाबीवर हरकत घेण्याचा हक्क मिळणार नाही.

श्री जैद एस अन्सार्र संस्थापक जैद एस अन्सारी आणि असोसिएटस मुंबई उच्च न्यायालयात ॲड मोबाइल नंबर: +91 9004140521

ऑगस्ट 2020 चा हा 30 वा दिवस दि ठिकाण: मुंबई

SAGAR SOYA PRODUCTS LIMITED CIN: L15141MH1982PLC267176 Regd Off: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumba

Audited Financial Results for the Quarter and Year ended 30.06.2020

				(RS. IN Lakins
SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2020	Year ended (31.03.2020)	Quarter ender 30.06.2019
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	16.00	82.43	24.14
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10.53	31.52	14.48
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.53	31.52	14.48
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.53	31.52	14.48
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10.53	31.52	14.48
6	Equity Share Capital	29.26	29.26	29.26
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	58.49	58.49	26.97
8	Earnings Per Share (of Rs. 10- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic (b) Diluted	3.60 3.60	10.77 10.77	4.95 4.95

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the

For Sagar Soya Products Ltd Mr. Arun Kumar Sharma

Date: 28.08.2020 Place: Mumbai Director | DIN: 00369461

इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : U24110MH1993PLC070713 नोंटणीकत कार्यालय : कल्पतरू स्क्वेअर. ४ था मजला, कोंडिविटा रोड, अंधेरी (पर्व), मंबर्ड - ४०० ०५९ वेबसाइट : www.indofil.com ई-मेल : cssupport@indofil.com दूर. : ०२२ - ६६६३७३७३/ फॅक्स : ०२२-२८३२२२७२

२७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना, बुक क्लोजर व परोक्ष ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सभासदांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') २७ व्या एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य व विशेष विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी विहडीओ कॉन्फरिसंग (''क्हीसी'')/अदर ऑडिओ विहज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')च्या माध्यमातृन बुघवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी स. ११.०० वाजता आयोजित करण्यात येत आहे. ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् कंपनी/आरटीए/ डिपांझिटरी यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सर्व सभासदांना सभेची सूचना, दि. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या वेत्तीय वर्षाकरिताचा वार्षिक अहवाल तसेच परोक्ष ई-मतदानाचा तपशील डलेक्टॉनिक स्वरूपात पाठवण्यात आलेल आहे. भागधारकांना सूचनांच्या ई-मेलच्या पाठवणीची तारीख दि. २८.०८.२०२० अशी आहे.

तुम्ही तुमचा ई–मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदवलेला नसल्यास वित्तीय वर्ष २०१९–२० करिताच वार्षिक . प्रहवालाचा भाग तसेच ई-मतदानाकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त करण्यासाठी तुमचा ई-मेल आयडी नोंदणीकृत . एयासाठी खालील निर्देशांचे पालन करा.

शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मागील बाजूची) स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) यांसमवेत कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट – एमएएस सर्व्हिसेस लिमिटेड यांना info@masserv.com येथे विनंती पाठवा. तुमचा बँक तपशील नोंदणीकृत केलेला नसल्यास फोलिओ क्रमांक नमूद केलेल्या पत्रासमवेत आमचे आरटीए (अर्थात एमएएस सर्व्हिसेस लिमिटेट) टी – ३४, २ रा मजला, ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज – २, नवी दिल्ली – ११० ०२०) यांना कॅन्सल्ड् चेकच्या मळ प्रतीसमवेत तमचा बँक तपशील पाठवा.

डीमॅट स्वरूपातील भागधारण : कृपथा तुमचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) थांना संपर्क साधा व डीपीद्वारे दिलेल्या निर्देशांनुसार तुमचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत करा. कंपनीद्वारे घोषित करण्यात आल्यास एनएसीएचद्वारे लाभांश प्रदानाकरिता तुमच्या डीपीकडे तुमचा **बँ**क तपशीलसद्धा अद्ययावत करा.

सदर दस्तावेज सभासदांना डाऊनलोड करण्यासाठी कंपनीची वेबसाइट www.indofil.com वरही उपलब्ध आहेत पन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना त्यांची मते इलेक्टॉनिक स्वरूपात देता येण्याकरिता नॅशनल सीक्युरिटी ुष्टाधिस्त्री सर्विहेंसस (इंडिया) लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे त्यांचे पोर्टल www.evotingindia.com च्या माध्यमातून सर्व विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २०.०९.२०२० रोजी (स. ९.०० वा.) सुरू होईल व मंगळवार, दि. २२.०९.२०२० रोजी (सार्थ ५.०० वा.) संपेल. सदर तारीख व वेळेपश्चात ई-मतदानास परवानगी नसेल. सदर कालावधीदरम्यान निर्धारित अंतिम नारीख अर्थात दि. १६.०९.२०२० रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारव असलेले सभासद परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांची मते देऊ राकतील. एखाद्या व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे रोअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि १६,०९,२०२० रोजीनुसार मागघारक असल्यास सदा व्यक्ती helpdesk@cdslindia.com थेथे किंवा आरटीए – एमएएस सर्व्हिसेस लिमिटेड यांना info@masserv.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, सभासद् बर एनएसडीएलकडे परोक्ष ई–मतदानाकरिता यापूर्वीच नोंदणीकृत असल्यास सद्द व्यक्ती त्यांचे मतदान करण्यासाठी विद्यमान युत्रर आयडी व पासवर्ड वागरू राकेल. तरपत्रचात एनएसडीएलद्वारे परीक्ष ई-म तदानाकरिताचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलता थेणार नाही. एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध असेल व ज्या समासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल ते मत देऊ शकतील. श्री. मुकेश सिरोया – कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र. एफसीएस ५६८२ व सीपी नं. ४१५७), – मे. सिरोया ॲन्ड कंपनीचे प्रोप्रायटर, कंपनी सचिव यांची ई-मतदान प्रक्रियेकरिता परीनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. एजीएमच्या सूचनेत विहित टीपांमध्ये परोक्ष ई-मतदानाकिरताची विस्तृत प्रक्रिया विहित आहे. ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारी श्री. देवांग मेहता, कंपनी सचिव, इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, ४ था मजला, कल्पतरू स्क्वेअर, कॉडिविटा रोड, ऑफ अंधेरी - कुर्ला मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०० ०५९, फॅक्स : ०२२-२८३२२२७५, ई-मेल cssupport@indofil.com थेथे पाठवाच्यात. कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१, कंपन्या (ब्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० अंतर्गत

थादारे अशीही सचना टेण्यात येत आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांची नोंट ठेवणे तसेच २७ व्या जाबा असारा पूर्वा प्रेचार से आहे. या, जानव उत्तरानारा चानक मानाराना माने प्रचार तर उत्तर वार्षिक संवीद्याराण सभेत घोषित झाल्यास वित्तीय वर्ष २०१९-२० करिता है. १० समभागंच्या प्रदानित मूल्यार्थ (५०% दराने) है. ३ व है. ५ च्या समभागंच्या प्रदानित मूल्यार्थंत है. १,५० प्रति समभागंच्या लाभाशांच्या प्रदानाकरिता कंपनीचे सभासदाचे रिजस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० ते बुधवार, २३ सप्टेंबर २०२० दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील कंपनीचे शेअर ट्रान्सफर एजंट वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स जे संबंधित असतील त्याच्याकडे अद्ययावत केलेले नसल्यास सर्व भागधारकांनी कृपया त्यतित त्यांच बैंक काते क्र. १ अकी एमआयसीआर कोडसमवेत (बैंक काते क्रमांक वा ९ अंकी एमआयसीआर क्र. वा दोन्ही) अद्ययावत करावेत. परिपत्रक क्र. एनसीपीआय/२०१६-१७/एनएसीएच १२०३ दि. ०८.१२.२०१६ नुसार एनपीसीआय यांनी विहित केले आहे के इलेक्ट्रॉनिक प्रदान प्रक्रियेकरिता खाते क्रमांक किमान १० अंकी च ९ अंकी भारतीय बँकेच्या संदर्भात असावा. खाते क्रमांक किमान १० अंकाहून कभी व ९ अंकाहून कमी भारतीय बँकेच्या संदर्भात असल्यास व्यवहा रद होईल. तुम्ही त्यानुसार कृपया एनपीसीआय नियमानुसार वरील विहित परिपत्रकानुसार लाभांशाच्या इलेक्ट्रॉनिक प्रदानाकरिता तुमचा बँक खाते तपशील अद्ययावत करावा.

इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेडकरित ठिकाण : मुंबई देवांग मेहता

राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: हमाम हाऊस, ३रा मजला, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००१. सीआयएन:एल१७१२०एमएच१९२६पीएलसी००१२७३ दूर.क्र.:0२२-२२६५४२७८, फॅक्स:0२२-२२६५५२१०,

वेबसाईट: www.rajabahadur.com ई-मेल:investor@rajabahadur.com/rajabahadur@gmail.com

९४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांर्च ९४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळेवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी द.३.३०वा.भाप्रवे रजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदर एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय संपन्न होईल. कोविड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक र एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९

एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे आणि व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम ०१३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

दि. १२ मे, २०२० आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी आणि भारतीय प्रतिभूती व

विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ नुसार संपन्न

एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) ज्य भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांना एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.rajabahadur.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीने भागधारकांना ई-वोटिंग सुविधा तरतुदी केली आहे जेणेकरून त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून ई-वोटिंग) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (ई-वोटिंग म्हणून संदर्भ) मार्फत विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाच्या ठरावांवर मत देता येईल. भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

ज्या भागधारकांचे ई–मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरी/आरटीएकडे नोंद आहेत त्यांनी एजीएम सूचनेत नमुद ई-वोटिंगकरिता सूचनांचे पालन करावे.

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी सप्टेंबर, २०२० रोजी किंवा त्यापुर्वी खालीलप्रमाणे त्यांचे ई-मेल नोंद करावेत:

१. वास्तविक स्वरुपात भागधारकांकरिता: कुपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) हे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या service@satellitecorporate.com/कंपनीच्या rajabahadur@gmail.com मेलवर पाठवावे (नमुना पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे: http://www.satellitecorporate.com/KYC-for%20physical.pdf).

डिमॅट स्वरुपात भागधारकांकरिता: डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) हे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या service@satellitecorporate.com/कंपनीच्या rajabahadur@gmail.com मेलवर पाठवावे, जेणेकरून पुढील उद्देशाकरिता तुमचे डिमॅट खात्यात तपशील अद्यायावत करण्याकरिता आणि ई-मेलने सूचना पाठविण्याकरिता उपयोगी ठरेल.

राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

डक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

(पूर्वीची इक्वीटास फायनान्स लि.) eoultas bank नोंदणीकृत कार्यालय : क्र. ७६९, रंपेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२. स्.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

मागणी सूचना

सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **इकीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड (इएचएफएल)/इकीटास फायनान्स लिमिटेड** (इएफएल)/इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांच्याकडन कर्ज घेतले आहे. दरम्यान मे. इक्कीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड यांचे मे. **इक्रीटास फायनान्स लिमिटेड** यांच्यासह मद्रास येथील उच्च न्यायालयाच्या न्याय कक्षेत त्यांचे दिनांक ०६.०६.२०१६ रोजीचे आदेशानुसार सीपी क्र.११ . १२१/२०१६ नसार मागणी विलीनीकरण योजनेप्रमाणे विलीनीकत करण्यात आली होती. सदर विलीनीकरणामळे इक्रीटास हौसिंग फायनान्स लिमिटेडचे सर्व अधिकार व दायित्व इक्षीटास फायनान्स लिमिटेडमध्ये विलीन झाले. तुम्हाला येथे सचित करण्यात येत आहे की, कंपनी निबंधक, चेन्नई यांच्याद्वारे वितरीत प्रमाणपत्राअतर्गत मे. इक्रीटास फायनान्स लिमिटेडचे नाव बदलन मे. इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड असे करण्यात आले आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक ३०.०६.२०१६ रोजी बँकिंग व्यवसाय निष्पादनासाठी इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला परवाना वितरीत केला. सदर कर्जदारांनी त्यांचे कर्ज खात्यातील मासिक हमे भरण्यात कसर केलेली आहे ज्यामळे त्यांचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकदारा वितरीत मार्गदर्शनानसार नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकत करण्यात आले आहे. कर्जदारांनी स्थावर मालमत्तेची प्रतिभूती दिली होती त्याचे तपशील खाली नमुद करण्यात आले आहे. आजच्या तारखेला इएसएफडीक कर्जदाराद्वारे देय कर्ज आणि थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद आहे. कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता हे इएसएफबी, प्रतिभूत धनकोंचे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवेशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या तरतदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे. जर खालील कर्जदारांनी सदर सचनेच्या ६० (साठ) दिवसांत त्यांच्या नावासमोर नमुद केलेली थकबाकी रक्कम जमा न केल्यास सरफायसी कायद्याच्या कलम १: चे उपकलम (४) अन्वये प्रतिभत धनकोंना असलेल्या एक किंवा अधिक अधिकारांचा वापर खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून केला जाईल. तसेच मालमत्तेचा ताबा घेण्यासह विक्रीसुद्धा केली जाईल. सर्वसामान्य जनतेस सक्रा आहे की, त्यांनी खाली नमुद्र मालमत्तेसह व्यवहार करू नये

कर्जदारांचे/जामिनदारांचे नाव (शाखेचे नाव)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
शाखा: बोरिवली LNo.:VLPHBORV0002545 कर्जदार: १) श्री. विजय पांडुरंग मोहिते, सहकर्जदार: २) श्रीमती यशस्वी विजय मोहिते	व	फ्लॅट क्र.१०४, क्षेत्रफळ २८.८१ चौ.मी., १ला मजला, ए विंग, श्री समर्थ अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हें क्र.३९ (जुना), १३१ (नविन एच.क्र.१), गाव कोपरी, तालुका वसई, जिल्हा ठाणे, उपनोंदणी जिल्हा वसई.
विकास र रामे संबर्द		पाशिकत अधिकारी

वदीव हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड

कॉपोरेट कार्यालयः के के. चेंबर्स, सर पी.टी. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-२२०७२५२६, फॅक्स:०२२-२६७४०३७१ नोंदणीकृत कार्यालय व फॅक्टरी: गाळा क्र.२०४, नाशिक-मुंबई हायवे, व्हीटीसी फाटा, वदीव-हे, तालुका इगतपुरी, जिल्हा **VSCL** ासिक-४२२४०३. दूर:१०२५५ =-४८२४०) /२३८/१४, ई-मेल: sales@vscl.in, वेबसाईट: www.vscl.in, सीआयएन:एल२४१००एमएच२००९पीएलसी१९०५१६

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या वदीवन्हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत जाहीर सूचना

कोविड-१९ प्रादुर्भावामुळे बदीव-हे स्पेतालिदी केमिकलस लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी दु.१२.००वा. (भाप्रवे) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ एप्रिल, २०२० व.२०२० स्वेताधारण परिपत्रक दि.५ में, २०२० रोजीचे परिपत्रकानुसार किसीयाधारण परिपत्रक दि.५ में, २०२० रोजीचे परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

एजीएम सुचना व वित्तीय वर्ष २०१९–२०२० करिता कंपनीच्या वार्षिक अहवालाची विद्युत प्रत ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी/निबंधक हस्तांतर प्रतिनिधीकडे एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना पाठविण्यात येईल. सदस्यास वार्षिक अहवाल व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.vscl.net.in</u> व एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे

पुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे . ई-मेल नोंद/अद्यायावत करण्यासाठी पद्धत:

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी रिमोट ई-बोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड यासह विद्युत स्वरुपार वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेलकरिता <u>info@adroitcorporate.com</u> वर खाली नमुद तपशील

कंपनीचे नाव: वदीव-हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड

दिनांक : ३०.०८.२०२०

२) धारणा प्रकार (वास्तविक/सीडीएसएल/एनएसडीएल)

वास्तविक फोलिओ क्रमांक िंकवा डीपी आयडी व क्लायंट आयडी

्र-मेलचे स्थायी नोंटणीकरिता दिसँट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे दिपॉबिटरी सहभागीदार (दीपी) कदे पंपर्क साधावा आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधीकडे संपर्क साधावा एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत: रेमोट ई-बोटिंग प्रणालीने एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे विषयांवर रिमोटने त्यांचे मत देण्याची संधी सदस्यांना देण्यात येईल

ई-बोर्टिगने मत देण्याकरिता लॉगइन परिचयपत्रे वर नमुद पद्धतीने ई-मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर ई-मेलमार्फत सदस्यांना उपलब्ध होतील. कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना एनएसडीएलची रिमोट ई-बोर्टिंग सुविधा (रिमोट ई-बोर्टिंग) दिलेली

आहे. या व्यतिरिक्त कंपनीने सभे दरम्यान ई-बोटिंग सुविधा दिली आहे. एजीएम दरम्यान ई-बोटिंग/एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिय

रजीएम सूचनेत नमुद आहेत वदीवर्हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडकरित

दिनांक : ३०.०८.२०२०

एच एस इंडिया लिमिटेड

CIN: L55100MH1989PLC053417

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.२०२, मोरया ब्ल्यु मून, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. **दूर.क.:**०२२-४९२४०१७४,

ई-मेल: hsindialimited@gmail.com वेबसाईट: www.hsindia.in

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

				(रु.लाखात)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७५.६२	२५९१.२१	६९९.१४
₹. ₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	-990.49	934.98	४२.६९
\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-990.49	934.98	४२.६९
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफां/(तोटा) (अपवादात्मक		.,	
4.	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष	-८१.५१	१२६.१४	33.39
3.	निफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-८१.५१	-992.८६	33.39
ξ.	समभाग भांडवल	१६२३.८४	9६२३.८४	9६२३.८४
७ .	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे			
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून्)	0.00	9२२२.५७	0.00
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	अ. मूळ	-0.40	०.७६	0.29
	ब. सौमिकृत	-0.40	०.७६	0.29

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही / पुष्पेंद्र बन्सल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००८६३४३

दिनांक: २९.०८.२०२० ठिकाण: मुंबई

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, तळोजा, नवी मुंबई-४१०२०८

द्र::0२२-२७४१२७२८ (१० लाईन्स), फॅक्स:0२२-२७४१२७२५ / २७४१०३०८, ई–मेल: info@uvdhl.com, वेबसाईट: www.uvdhl.com सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत (एकमेव) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(with and)
अ. क्र.		संपलेली तिमाही /संपलेले	संपलेले मागील वर्ष/वर्ष ते	मागील वर्षात संपलेली
		चालु वर्ष	तारीख आकडे	संबंधित तिमाही
	तपशील	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	944.09	१७६.८०	१९७.२४
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२.५१)	६.५२	82.43
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.५१)	६.५२	४२.५३
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9.40	9.89	४६.८४
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	٩.८४	90.00	80.03
ξ.	समभाग भांडवल	399.89	३९९.४९	३९९.४९
७ .	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)			
	१. मूळ २. सौमिकृत	0.09	0.२३	9.90

टीप: १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

सही/

जगमीत सिंग सभरवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: २९.०८.२०२० डीआयएन:००२७०६०७

टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नॉद. कार्या.: ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला विझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ शाखा: ९०२-९०६, कॉन्टम टॉवर, चिंचोली, गोविंदजी ऑफ मार्ग, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम ८(१) नुसार) त्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन

रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कल १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या दिनांक २७ फेब्रुवारी, २०२० (कर्ज खारे ८७५८११५) व २७ डिसेंबर, २०१९ (कर्ज खाते ६६३८२८७) मागणी सूचनेन्सार कर्जदारांना सदर सूचनेच्य तारखेपासून ६० दिवसाच्या आत सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविणेत आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित रण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड गांच्याकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज

कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/ मागणी सूचनेची १. श्री. अभिजीत आवटे, २. श्रीमती आरती अभिजीत आवटे ऊर्फ आस्ती आवटे, ३. आर.जी. फोटो स्टुडिओ, रु.८०,४०,६६१.१७ गा**लक अभिजीत आवटे, पत्ताः १)** १३, इमारत क्र.४, (रुपये ऐंशी लाख चाळीस न्यु पोलिस लाईन, सिद्धी हॉलजवळ, ठाणे (पश्चिम)-हजार सहाशे एकसष्ट

इस्टेट, पाटलीपाडा, ठाणे (पश्चिम), ठाणे-४००६०७. प्र<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ:</mark> दुकान क्र.१११, क्षेत्रफळ ३१५ चौ.फु. (बिल्टअप) १ला मजला, आर्केडिया को–ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि., हिरानंदानी इस्टेट, जमीन सर्व्हे क्र.१५७/१, ३,४ व ५, १५८/१ व २, गाव कोलशेत, पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम)-४००६०७, ठाणे

४००६०१, २ व ३) दुकान क्र.१११ व ११२, १ला मजला

आर्केडिया को-ऑप. प्रिमायसेस सो.लि., हिरानंदानी

नगरपालिकेच्या मर्यादेत व नोंदणी उपजिल्हा ठाणे.					
३८२८७	१. मे. सिजेक्स बायोकेम प्रा.लि., त्यांचे संचालक, २.	२७.१२.२०१९ रोजी	२४		
	श्री. चेतन प्रभाशंकर जोशी, ३. श्री. जयेश प्रभाशंकर	रु.१,७५,०१,३२८/-	ऑगस्ट,		
	जोशी, पत्ताः १) ४१५, दौलत भवन, प्रिन्सेस स्ट्रीट,	(रुपये एक कोटी	२०२०		
	४०७, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२. २) प्लॉट क्र.	पंच्याहत्तर लाख एक हजार			
	डी१७/६, ट्रान्स ठाणे क्रिक इंडस्ट्रीयल एरिया, नवी	तिनशे अठ्ठावीस फक्त)			
	मुंबइ महानगरपालिका, ठाणे-४००७१०. ३) २/१६,	मागणी सूचना दिनांक			
	सितामहल, वार्डन रोड, बी.पी. रोड, केम्स कॉर्नर,	२७.१२.२०१९			
	tial VAAASE	1			

प्र<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ:</mark> उपविभाजीत प्लॉट क्र.डी-१७/६, ट्रान्स ठाणे क्रिक इंडस्ट्रीयल एरिया, बोनसारी व कुकशेत गाव मर्यादेत, नवी मुंबई महानगरपालिका, तालुका व नोंदणी उपजिल्ह ठाणे यांच्या मर्यादेत, क्षेत्रफळ ६०९.०० चौ.मी. किंवा सरासरी आणि चतुसिमा**: उत्तर-पश्चिमेच्या दिशेने:** प्लॉट क्र.डी-१७/५; **दक्षिण-पुर्वेच्या दिशेने:** प्लॉट क्र.डी-१७/७; **उत्तर-पुर्वेच्या दिशेने:** प्लॉट क्र.डी-१७/४ दक्षिण-पश्चिमेच्या दिशेने: इस्टेट रोड

(श्री. सुधीर अंकुश कडू) टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता

दिनांक: २९.०८.२०२० ठिकाण: मुंबई

आकाश जोशी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई